

सार्वजनिक बांधकाम विभागातर्गत करण्यात येणा-या किरकोळ दुरुस्तीच्या कामांचे छायाचित्र अभिलेख ठेवणेबाबत ...

महाराष्ट्र शासन
सार्वजनिक बांधकाम विभाग
शासन परिपत्रक क्रमांक : बीडीजी २०१६/प्र.क्र. १९७/इमारती-२
मंत्रालय, मुंबई -४०० ०३२
दिनांक :- १७/१०/२०१६

प्रस्तावना :

महाराष्ट्र शासनाच्या अधिपत्याखालील विविध विभागांच्या इमारतींची देखभाल व दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात येते.

रुपये ३ लक्षपेक्षा अधिक रकमेच्या कामांकरिता ई-टेंडरिंगची पध्दत अवलंबविण्यात येते. या कामांच्या निविदा शर्तीमध्ये केलेल्या कामांचे छायाचित्र अभिलेख ठेवण्याची बाब निविदा शर्तीमध्ये अंतर्भूत आहे.

रुपये ३ लक्षपेक्षा कमी रकमेची कामे ही सर्वसाधारणपणे मजूर सहकारी संस्था किंवा सुशिक्षित बेरोजगार अभियंतांमार्फत करण्यात येतात. सदर कामे ही मजूर सहकारी संस्था व सुशिक्षित बेरोजगार अभियंता यांना विनास्पर्धा देण्यात येतात. सदर कामे करीत असताना या कामांचे छायाचित्र अभिलेख न ठेवल्यामुळे कामे प्रत्यक्षात न केल्याबाबतच्या तक्रारी विविध स्तरावर प्राप्त होतात. यामुळे सा.बां.विभागाची बदनामी होऊन प्रतिमा मलिन होत आहे. ही बाब टाळण्याकरिता सा.बां.विभागामार्फत करण्यात येणा-या रुपये ३ लक्षपेक्षा कमी रकमेच्या कामांची छायाचित्र अभिलेख ठेवणेबाबत क्षेत्रिय स्तरावर सूचना देणे प्रस्तावित आहे.

शासन परिपत्रक :-

रुपये ३ लक्षपेक्षा कमी रकमेची कामे ही सर्वसाधारणपणे मजूर सहकारी संस्था किंवा सुशिक्षित बेरोजगार अभियंतांमार्फत करण्यात येतात. सदर कामे ही मजूर सहकारी संस्था व सुशिक्षित बेरोजगार अभियंता यांना विनास्पर्धा देण्यात येतात. सदर कामे करीत असताना या कामांचे छायाचित्र अभिलेख न ठेवल्यामुळे कामे प्रत्यक्षात न केल्याबाबतच्या तक्रारी विविध स्तरावर प्राप्त होतात. यामुळे सा.बां.विभागाची बदनामी होऊन प्रतिमा मलिन होत आहे. ही बाब टाळण्याकरिता सा.बां.विभागामार्फत करण्यात येणा-या रुपये ३ लक्षपेक्षा कमी रकमेच्या कामांची छायाचित्र अभिलेख ठेवणेबाबत खालीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहे :-

- (१) मजूर सहकारी संस्था व सुशिक्षित बेरोजगार अभियंता यांना विनास्पर्धा देण्यात सर्व कामांचे काम करण्यापूर्वी व केल्यानंतरच्या छायाचित्रांचा अभिलेख ठेवण्यात यावा.
- (२) छायाचित्रे अभिलेख ठेवण्याकरिता लागणा-या खर्चाच्या बाबीचा समावेश अंदाजपत्रकात करण्यात यावा.
- (३) सदर अभिलेख प्राप्त करून त्याची खातरजमा केल्यानंतरच कार्यकारी अभियंता यांनी सदर कामाची देयके अदा करावीत.

सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेतांक क्रमांक २०१६१०१७१४५७००८३१८ असा आहे. हे परिपत्रक डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(सं.मु.उत्तरवार)
कार्यासन अधिकारी

प्रत,

१. प्र.स.(सा.बां)/सचिव (रस्ते)/सचिव (बांधकामे), सार्वजनिक बांधकाम विभाग यांचे स्वीय सहायक
२. सर्व मुख्य अभियंते, सा.बां.विभाग
३. मुख्य अभियंता (विद्युत), सा.बां.विभाग, मुंबई.
४. सर्व अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ
५. अधीक्षक अभियंता (विद्युत), सा.बां.विभाग
६. सर्व कार्यकारी अभियंते, सा.बां.विभाग
७. सर्व कार्यकारी अभियंते (विद्युत), सा.बां.विभाग
८. इमारती-२ कार्यासन संग्रहार्थ (निवडनस्ती).